



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ३, अंक ३७]

बुधवार, जून ७, २०१७/ज्येष्ठ १७, शके १९३९

[पृष्ठे २, किंमत : रुपये १८.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ—नागपूर विभागीय पुरवणी

(भाग ४-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (असा.), (ना. वि. पु), म. शा. रा., अ. क्र. ११८.

आयुक्त, महानगरपालिका, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ६० अन्वये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत भरतवाडा, पुनापूर, पारडी, भांडेवाडी, तह. जिल्हा नागपूर येथे नगर रचना परियोजना (Town Planning Scheme) राबविण्याबाबत इरादा

क्रमांक -मनपा-नरवि-कलम-६०-४६२-२०१७.—

ज्याअर्थी, नागपूर शहराची सुधारित विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे तरतुदीनुसार शासनाचे नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टिपीएस-२४९६-२६४३-प्र.क्र. ३००(अ)-९७-नवि-९, दिनांक ७ जानेवारी, २००० अन्वये आणि शासन निर्णय क्रमांक टिपीएस-२४००-१६२८-सी. आर.-२००-२०००-यु.डी.-९, दिनांक १० सप्टेंबर, २००१ अन्वये मंजूर झाली आहे तसेच शासनाचे नगर विकास विभागाची अधिसूचना क्र. टिपीएस-२४०१-८५५-सी.आर.-७६-यु. डी.-०९, दिनांक २७ फेब्रुवारी, २००२ अन्वये ७ योजनाकरिता नागपूर सुधार प्रन्यासला "नियोजन प्राधिकरण" म्हणून घोषित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, केंद्र शासनामार्फत लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी स्वच्छ शास्वत व पर्यावरण पुरक शहरे तयार करण्यासाठी "स्मार्ट सिटी अभियान" या महत्वाकांक्षी अभियानाची घोषणा करण्यात आली आहे व केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानामध्ये नागपूर शहराचा समावेश असून 'Retrofitting' अंतर्गत मौजा-भरतवाडा, पुनापूर, पारडी, भांडेवाडी (क्षेत्र १२४० एकर) या क्षेत्राकरिता नगर रचना परियोजना (Town Planning Scheme) राबविण्याचे Special Purpose Vehicle प्रस्तावित केलेले आहे. सदरहु भाग हा नागपूर शहराच्या सुधारित मंजूर विकास योजनेनुसार ग्रीन बेल्ट स्किम अंतर्गत येत असून या क्षेत्राकरिता "नियोजन प्राधिकरण" नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर आहे ;

आणि ज्याअर्थी, मौजा भरतवाडा, पुनापूर, पारडी, भांडेवाडी येथे अंदाजित क्षेत्र १२४० एकर क्षेत्रात महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ५९ ते ११२ अन्वये "नगर रचना परियोजना (Town Planning Scheme)" तयार करून मंजुरीकरिता शासनाकडे सादर करण्यापूर्वी उक्त अधिनियमानुसार मंजूर विकास योजनेतील अंदाजे १२४० एकर क्षेत्राकरिता नगर रचना परियोजना (Town Planning Scheme) तयार करण्याचा इरादा, ठराव क्र. १-११६९, २०-५-२०१७ अन्वये नागपूर सुधार प्रन्यासने केलेला आहे. तसेच, "नगर रचना परियोजना (Town Planning Scheme)" तयार करून नियोजन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर शासनाकडे पाठविण्यास्तव संपुर्ण कार्यवाही पार पाडण्यास

Nagpur Smart And Sustainable City Development Corporation Ltd. या Special Purpose Vehicle ला तसेच आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर यांना प्राधिकृत करण्यास मंजूरी प्रदान केली आहे.

त्याअर्थी, आता, मौजा भरतवाडा, पुनापूर, पारडी, भांडेवाडी येथील अंदाजित क्षेत्र १२४० एकर जागेवर नगर रचना परियोजना (Town Planning Scheme) तयार करावयाची आहे ते क्षेत्र दर्शविणारा नकाशा खालील कार्यालयात कार्यालयीन सुट्टीचे दिवसाखेरीज कार्यालयीन वेळात महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ६० (२) अन्वये नागरिकांना निरीक्षणासाठी ठेवण्यात येत आहे. तसेच सदरहु सूचना नागपूर महानगरपालिकेच्या वेब साईट www.nmcnagpur.gov.in वर देखील उपलब्ध करण्यात आलेली आहे.

(१) मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड, महानगरपालिका, नागपूर यांचे कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज, प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन्स, नागपूर.

(२) सहा. संचालक, नगर रचना, नागपूर सुधार प्रन्यास, स्टेशन रोड, सदर, नागपूर.

(३) सहा. संचालक, नगर रचना, नागपूर महानगरपालिका, नारंग बिल्डींग, पहिला माळा, पाम रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर-४४० ००१.

(४) सहाय्यक आयुक्त, (लकडगंज झोन), नागपूर महानगरपालिका, लकडगंज, नागपूर.

(५) विभागीय अधिकारी (पुर्व), नागपूर सुधार प्रन्यास, लता मंगेशकर गार्डन समोर, सुर्य नगर, नागपूर.

नागपूर :
दिनांक ५ जून, २०१७.

अश्विन मुद्गल,
आयुक्त,
नागपूर महानगरपालिका,
नागपूर.